

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
भंडारा जिल्ह्यातील ६१३ वैयक्तिक घरकुल
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व
निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.५५५/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १४ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
- २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
- ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
- ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/ विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
- ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचे क्र.२०१५, दि.११.०७.२०२२ रोजीचे पत्र.

शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १०.०६.२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६१३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रांन्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता भंडारा जिल्ह्यातील ६१३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.३० लक्ष प्रमाणे रु.७,९६,९०,०००/- (अक्षरी रूपये सात कोटी शहाण्णव लक्ष नव्वद हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.५२००/- प्रमाणे) रु.३१,८७,६००/- (अक्षरी रूपये एकतीस लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे फक्त) अशा एकूण रु.८,२८,७७,६००/- (अक्षरी रूपये आठ कोटी अष्टावीस लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.२,०७,००,०००/- (अक्षरी रूपये दोन कोटी सात लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील ६१३ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
 १. भंडारा जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. लाभार्थ्यांनी सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांनी आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२१४१०२७५२५९३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, भंडारा.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/भंडारा.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५५५/योजना-१

दिनांक :- १४ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६१३ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१	विलास नागोराव मेश्राम मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२	अमोल शंकर बागडे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
३	मानिक हुसन कांबळे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
४	जितेंद्र भगवान बागडे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
५	चंद्रभान कारु बागडे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
६	धनराज वासुदेव बागडे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
७	राजकुमार देवचंद कोसरे मु. जाख पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
८	हरिभाऊ नागो वलथरे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
९	संदिप आसाराम बांगडे मु. गोलेवाडी पो. गिन्सी ता. जि. भंडारा
१०	राकेश रामभाऊ बांगडे मु. गोलेवाडी पो. गिन्सी ता. जि. भंडारा
११	रामभाऊ शिवराम बांगडे मु. गोलेवाडी पो. गिन्सी ता. जि. भंडारा
१२	शंकर प्रभाकर बावणे मु. डब्बा पो. धारगाव ता. जि. भंडारा
१३	सुरेश सुधा नान्हे मु. चितापुर पो. धारगाव ता. जि. भंडारा
१४	संजय चांगोजी बोरकर मु. चितापुर पो. धारगाव ता. जि. भंडारा
१५	मंगल जाधोराव शक्तीकार मु. मिलेपाडा पो. कारधा ता. जि. भंडारा
१६	मिरा आशिष चक्रवर्ती मु. गिलेवाडा पो. कारधा ता. जि. भंडारा
१७	संजय डोमा मानकर मु. गराडा (खुर्द) पो. दवडीपार ता. जि. भंडारा
१८	तुलाराम राघो दिघोरे मु. गांगलेवाडा पो. डव्या ता. जि. भंडारा
१९	धनीराम राघो दिघोरे मु. गांगलेवाडा पो. डव्या ता. जि. भंडारा
२०	जयदेव महादेव मानकर मु. मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२१	जयपाल वासुदेव केवट मु. मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२२	गुलाब वासुदेव केवट मु. मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२३	श्रीकृष्ण लक्ष्मण रोडे मु. गराडा (जंगली) पो. धारगाव ता. जि. भंडारा
२४	जयदेव सहादेव मेश्राम मु. गराडा (जंगली) पो. धारगाव ता. जि. भंडारा
२५	सुखदेव डुकुरु मेश्राम मु. गराडा (जंगली) पो. धारगाव ता. जि. भंडारा
२६	हरिचंद फत्तु डोंगरवार मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२७	बाबुलाल मोडकु ठाकरे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
२८	अंकोश भाउराव बागडे मु.पो. धारगाव ता. जि. भंडारा
२९	शिवा दौलत कांबळे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
३०	विलास खुशाल उकेबोदरे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
३१	शंकर लक्ष्मण बागडे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
३२	अर्चना प्रविण मडामे मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३३	प्रेमलाल आसाराम सिंधीमुरे मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३४	बाळकृष्ण दुधाजी मेश्राम मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३५	प्रभाकर दौलत मडाने मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३६	अरुण नकट्टु मडाने मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३७	जगदीश आसाराम सिंधीभुरे मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३८	अंकुश शामराव उके मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
३९	मुरलीधर दौलत मडाने मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
४०	रुपचंद बाजीराव सिंधीभुरे गु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
४१	मनोहर भिवा बोंद्रे मु. पो. गणेशपुर ता. जि. भंडारा
४२	दिपक किसन केवट मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४३	अरविंद मधु मारबते मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४४	फुलचंद लक्ष्मण रत्नापुरे मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४५	रामदास दशरथ मेश्राम मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४६	राजकुमार केशरी मेश्राम मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४७	नितेश जराभाई वकलकार मु. पो. पांढराबोडी ता. जि. भंडारा
४८	संजय शामराव खंगार मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
४९	मंगेश दादाराम मेश्राम मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
५०	विनोद वक्षी मेश्राम मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
५१	विलास लक्ष्मण रत्नापुरे मु. गराडा (बु.) पो. मानेगाव ता. जि. भंडारा
५२	नर्मदा अर्जुन वकलकार मु. पो. पांढराबोडी ता. जि. भंडारा
५३	उमेश केशवराव वकलकार मु. पो. पांढराबोडी ता. जि. भंडारा
५४	केशव सदाशिव वकलकार मु. पो. पांढराबोडी ता. जि. भंडारा
५५	सुनिल भिकारी सतदेवे मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा
५६	देवानंद बाजीराव सिंधीमेश्राम मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा
५७	ब्रम्हानंद बाजीराव सिंधीमेश्राम मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा
५८	मधुकर साहदेव बावणे मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा
५९	क्रिष्णा ईस्तारी सिंधीमेश्राम मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा
६०	निवृत्ती चैतराम शहारे मु. सालेबडी पो. पीपरी ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६१	रामप्रसाद चैतराम शहारे मु. सालेबर्डी पो. पीपरी ता. जि. भंडारा
६२	राजु तुकाराम भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६३	विजय शामराव बोंदरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६४	कुंदन बुधा बोंदरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६५	हिवराज गंगाधर शेंडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६६	किशोर गोविंदा भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६७	अभिमन साहाजी मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
६८	प्रदिप अंताराम मेश्राम मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
६९	संजय शामराव भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७०	प्रकाश गोपाल शेडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७१	भगवान कारुजी बागडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७२	भगवान श्रीराम शेन्डे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७३	राजेश महागुजी शेंडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७४	देवराज मारोती खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७५	शिवशंकर श्रीराम शेंडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७६	किशोर कोदु शेन्डे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७७	विजेंद्र झिबल मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७८	संतोष बकाराम भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
७९	सतिश सहादेव मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८०	प्रकाश शंकर खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८१	क्रिष्णा कोदु शेंडे मु. पो. कारघा ता. जि.भंडारा
८२	चेतन श्रीराम शेन्डे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८३	संजु रामप्रसाद ठाकरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८४	संतोष रामचंद्र मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८५	भगवान हरिचंद्र शेडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८६	कीशोर श्रीराम मेश्राम मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
८७	आकाश धनराज शेंडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
८८	गोपाल शामराव खंगार मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
८९	दयाराम नंगुराम मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९०	सुभाष सुरेश बागडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९१	दुर्योधन तुकाराम शेंडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९२	योगेश भिकारचंद देवगडे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९३	उमेश शामरावजी गुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९४	धनराज रामचंद्र मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
९५	दिवारु सुका भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९६	मनोहर रामचंद्र भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९७	प्रल्हाद मनिराम भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
९८	तुळशिदास सुखदास शेंडे मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
९९	जयदिप मधुकर खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१००	महादेव नत्थुजी मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०१	सुनंदा दिलीप मेश्राम मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
१०२	प्रमिला रामेश्वर वलथरे मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
१०३	लता गजानन मेश्राम मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०४	कमला वसंता चांदेकर मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
१०५	शिलाबाई प्रमोद बोंदरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०६	इंदु कुकसु खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०७	शोभा सुरेश खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०८	रेखा विनोद खंगार मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
१०९	येणु विजय सेंद्रागडे मु.पो. कारघा ता.जि. भंडारा
११०	वैशाली कठिराम मेश्राम मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
१११	कांता जसवंत मडामे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
११२	निरुपाला सुनिल मारबते मु.पो. कारघा ता. जि. भंडारा
११३	गिता रघुनाथ भुरे मु. पो. कारघा ता. जि. भंडारा
११४	गंगाधर रामा मेश्राम मु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
११५	रंगराव रामा मेश्राम मु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
११६	दिलीप लक्ष्मण मेश्राम मु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
११७	अमर मनोहर मेश्राम मु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
११८	वासुदेव महादेव कांबळे मु. हत्तीडोई पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
११९	मारोती गोमा ठाकरे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
१२०	सतिश हिवराज बावणे मु. बेलगाव पो. मांडवी ता. जि. भंडारा
१२१	संतोष अमृत मारबते मु.खैरी पो. पिपरी ता. जि. भंडारा
१२२	निलकंठ लक्ष्मण उके मु. पो. आमगाव (दि.) ता. जि. भंडारा
१२३	राधिका शामराव उके मु.पो.आमगाव (दि.) ता. जि.भंडारा
१२४	सुनिता चुन्नीलाल सिंघीमेश्राम मु. पो. आमगाव (दि.) ता. जि. भंडारा
१२५	युवराज महादेव उके मु. पो. आमगाव (दि.) ता. जि. भंडारा
१२६	रामकृष्ण चिंतामण गोंडाणे मु.पो. खरवी (नाका) ता. जि. भंडारा
१२७	अनिल मुलचंद मारबते मु.पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१२८	रसपाल सोमाजी कांबळे मु.पो. खरवी (नाका) ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१२९	दुधराम रामकृष्ण गोंडाणे मु. पो. खरवी (नाका) ता. जि. भंडारा
१३०	रविंद्र पुरनसींग बावीस्कर मु.पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३१	प्रकाश पुरनसींग बावीस्कर मु. पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३२	इंदल जैयसिंग बाबीस्कर मु.पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३३	उददल जैयसिंग बावीस्कर मु. पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३४	शंकर बसराज बावीस्कर मु.पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३५	एकनाथ दुलीचंद सुर्यवंशी मु. पो. खरबी (नाका) ता. जि. भंडारा
१३६	दिलीप मोतीराम भोयर मु. लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१३७	दुर्योधन कवडु भोयर मु.लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१३८	सुनिल मोतीराम भोयर मु. लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१३९	विलास श्रीपत शिंदे मु. लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४०	तेजराम किसन भोयर मु. लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४१	दशरथ नामदेव भोयर मु. लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४२	अर्जुण कवडु भोयर मु.लोहारा पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४३	सुलका बबन मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४४	जिरनबाई केशव मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४५	संदिप देवचंद मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४६	नरविर कचरु मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४७	रामभाऊ कचरु मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४८	ईश्वर पतीराम मेश्राम मु. कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१४९	सरोज केशव मेश्राम मु.कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१५०	छबी श्रावण शेडे मु.कोढी पो. जवाहरनगर ता. जि. भंडारा
१५१	गजानन परसराम मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५२	परसराम भाकरु मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५३	विनायक शामराव शेडे मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५४	रेखा गंगाराम मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५५	नारायण सोनबा मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५६	योगेश परसराम मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१५७	बबन श्रीराम भोयर मु. पो. लोहारा ता. जि. भंडारा
१५८	विनोद दौलत शिंदे मु. पो. लोहारा ता. जि. भंडारा
१५९	चेतन दादाराम शिंदे मु. पो. लोहारा ता. जि. भंडारा
१६०	दुधराम दिवारु मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१६१	विनोद आनंदराव मारबते मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१६२	विलास शामराव शेडे मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१६३	रुपेश संतोष शहारे मु. सितेपार पो. माटोरा ता. जि. भंडारा
१६४	अंकोश प्रभुदास मेश्राम मु. सितेपार पो. माटोरा ता. जि. भंडारा
१६५	सुखदेव दुधराम शेंडे मु. गराडा/बु. पो. दवडीपार/बा. ता. जि. भंडारा
१६६	रविंद्र महादेव मेश्राम मु.पेवढा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१६७	होमराज सुखदेव शेंडे मु, कवलेवाडा पो. आमगाव (दि.) ता. जि. भंडारा
१६८	ब्रम्हराज सुखदेव शेंडे मु. कवलेवाडा पो. आमगाव (दि.) ता. जि. भंडारा
१६९	मंगेश श्रीपत केवट मु.पचखेडी पो. दवडीपार (वा.) ता. जि. भंडारा
१७०	फुकटु घोंडबा मारबते मु. हत्तीडोई पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
१७१	प्रमोद कारु पचीपात्रे मु.कोरंभी (देवी) पो.बेला ता. जि. भंडारा
१७२	रामलाल चिंतामण मेश्राम मु.मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
१७३	मुन्ना फत्तु बावणे मु.मालीपार पो. घांदोरी ता. जि. भंडारा
१७४	आनंदराव डोमा खंगार मु.मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
१७५	पुनाजी कोंडु कांबळे मु. चितापुर (टोली) पो. धारगाव ता. जि. भंडारा
१७६	हेमराज पुनाजी कांबळे मु. चितापुर (टोली) पो. धारगाव ता. जि. भंडारा
१७७	जयपाल धोंडु डोंगरवार मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१७८	कर्मदास सुदाम मारवते मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१७९	अमर ताराचंद डोंगरवार मु.पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८०	पतीराम मसाजी डोंगरवार मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८१	माया केवळ उकेटोयने मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८२	सुर्यभान भिवा उकेबोंदरे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८३	यादोराव रंगदेव बागडे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८४	मंगेश भिताराम बागडे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८५	किशोर खुशाल उकेबोंदरे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१८६	दुर्योधन गोपीचंद मेश्राम मु. पेवठा पो. पिपरी ता. जि. भंडारा
१८७	शेषराज आनंदराव मेश्राम मु. साहुली पो. पिपरी ता. जि. भंडारा
१८८	मधुकर भिवा मेश्राम मु. साहुली पो. पिपरी ता. जि. भंडारा
१८९	लक्ष्मी गजानन राजुके मु. हत्तीडोई पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
१९०	आशा मुन्ना मारबते मु. हत्तीडोई पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
१९१	हिवराज चंद्रमान उकेबोंद्रे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१९२	सोमदास हरि डोंगरवार मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
१९३	सुधाकर लव्हा शेंडे मु. अर्जुणी पुर्नवसन पो. कारधा ता. जि. भंडारा
१९४	दुर्योधन मारोती ठमके मु.अर्जुणी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
१९५	विकास नत्यु शेंडे मु.अर्जुणी पो. मानेगाव ता. जि.भंडारा
१९६	दिनेश धोंडु भोयर मु. अर्जुणी पो. मानेगाव ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१९७	चेतन रमेश शेंडे मु.अर्जुणी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
१९८	रमेश धोंडु भोयर मु.अर्जुणी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
१९९	दिपक सुखदास मेश्राम मु.अर्जुणी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
२००	शालीक बुधा मुरे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
२०१	रविंद्र गरीबा भुरे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
२०२	गरीबा देविलाल भुरे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
२०३	गंगाधर दसारांम मारबदे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
२०४	लिलाधर दसारांम मारवदे मु. पो. मांडवी ता. जि. भंडारा
२०५	सेवकराम आनंदराव खंगार मु.मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२०६	चंद्रशेखर नत्थु बावणे मु.मालीपार पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२०७	हरिचंद्र आसाराम कोसरे मु.टवेपार पो. मोहदुरा ता. जि.भंडारा
२०८	कैलाश चतुरामजी सोनवाने मु.टयेपार पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२०९	हंसराज दशरथजी कोसरे मु.टवेपार पो. गोहदुरा ता. जि. भंडारा
२१०	प्रकाश श्रीराम मोहनकर मु.झवाडा पो. मानेगाव/बा. ता. जि. भंडारा
२११	तेजराम गंगाराम बावणे मु. दाभा पो. कोथुना ता. जि. भंडारा
२१२	राजु हरि कोथरमारे मु.चोवा पो. पहेला ता. जि. भंडारा
२१३	किसन तुळशिराम उके मु. चोवा पो. पहेला ता. जि. भंडारा
२१४	अरुण चंदुजी केवट मु. चिखलपहेला पो. पहेला ता. जि. भंडारा
२१५	विनोद मानिकराव बच्छेरे मु. इंदुरखा पो. कोथुणा ता. जि. भंडारा
२१६	अतुल सुरेश नान्हे मु.कवलेवाडा पो. आमगाव/दि. ता. जि. भंडारा
२१७	काशिराम बाबुराव शेंडे मु. सिरसघाट पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२१८	मनोहर कवल मेश्राम मु. सालेबर्डी/पांधी पो. पिपरी ता. जि.भंडारा
२१९	संजय नत्थु बावणे मु. सालेवीं/पांधी पो. पिपरी ता. जि. भंडारा
२२०	रमेश रुदा मेश्राम मु. दिघोरी पो. आमगाव ता. जि. भंडारा
२२१	अनिल देवचंद कोसरे मु. जाख पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२२२	धनपाल दुधराम बागडे मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२२३	ईश्वर देवचंद मेश्राम मु.पचखेडी पो. दवडीपार/बा. ता. जि. भंडारा
२२४	दादाराम गोमाजी भुरे मु.खैरी/संगम पो. पिपरी ता. जि. भंडारा
२२५	गुरुदेव दाजीबा मेश्राम, मु. जमनी, पो. कोथुर्णा, ता.जी. भंडारा
२२६	हस्तराज तेजराम बावणे, रा. दाभा, पो. कोथुर्णा, ता. जि. भंडारा
२२७	शेषराव तेजराम बावणे, रा. दामा, पो. कोथुर्णा, ता. जि. भंडारा
२२८	गणेश राजिराम् बावणे, रा. दाभा, पो. कोथुर्णा, ता. जि.भंडारा
२२९	विठठल माणिक बच्छेरे, मु. इंदुरखा पो. कोथुर्णा, भंडारा
२३०	सदाशिव कवडु मेश्राम, रा. डोडमाझरी, पो. आमगाव. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२३१	रमन यादोराव नरडंगे, रा. डोडमाझरी, पो. आमगाव. भंडारा
२३२	टिकाराम दिवास भोयर, रा. डोडमाझरी, पो. आमगाव. भंडारा
२३३	अशोक महागु शेंडे, मु.पो. कारघा, भंडारा
२३४	विनोद श्रीराम मेश्राम, मु.पो.कारघा, भंडारा
२३५	गोमा कोदु नान्हे, मु. चितापुर, पो. धारगाव, भंडारा
२३६	पुरुषोत्तम चंद्रु केवट, मु. चिखलपहेला, पो. पहेला
२३७	शक्तीमान हरीचंद्र शेंडे, टेकेपार. डो. भंडारा
२३८	खुशाल महादेव मेश्राम, मु. हत्तीडोई, पो. मोहदुरा, भंडारा
२३९	विकेश वसंत मेश्राम, मु. दिघोरी, पो.आमगाव
२४०	गोपिनाथ श्रावण मेश्राम, पे. पंप, ठाणा, भंडारा
२४१	ललिता लेखराम कामथे, मु. पो. माटोरा, भंडारा
२४२	नथ्यु गणा खंगार, रा. गोलेवाडी, भंडारा
२४३	देवराम राजीराम मदनकर मु. जाख पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२४४	शामरावजी श्रीपतजी मेश्राम, मु. दिघोरी, पो. आमगाव
२४५	राजु महादेवजी बोंदरे, मु. दिघोरी, पो. आमगाव
२४६	चंद्रशेखर सुर्यभान बोदरे, मु. दिघोरी, पो. आमगाव
२४७	वसंत गणपत मेश्राम, मु. दिघोरी, पो. आमगाव
२४८	अंकोश ब्रिजलाल केवट, मु. बेलगाव, पो. मांडवी
२४९	राहुल ब्रिजलाल केवट, मु. बेलगाव, पो. मांडवी
२५०	दिपारु गणपत डोंगरवार, मु. धारगाव, जि. भंडारा
२५१	महेश्वर शामलाल मनहरे, मु. धारगाव, भंडारा
२५२	बंडु बाबुराव शेंडे, मु. माटोरा, जि. भंडारा
२५३	सुभाष शिवाजी मोहनकर, मु.पो. माटोरा, भंडारा
२५४	परसराम बुधाजी वाघमारे, मु. सालेहेटी, पो. माटोरा
२५५	लक्ष्मण बोधी चाचेरे, मु.पो. माटोरा, भंडारा
२५६	सेवकराम राजीराम मदनकर, मु.जाख, पो. माहदुरा
२५७	राधेश्याम नथ्यु डोंगरवार, मु. पो. धारगाव, भंडारा
२५८	सुनिल श्रावण वलथरे, मु. कारघा, भंडारा
२५९	रमेश दयाराम देवगडे, मु. कारघा, भंडारा
२६०	शितल दिलदार शिंदेमेश्राम, मु.पो. कारघा
२६१	संदिप रामभाऊ सोनवाने मु. पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२६२	चितामन लक्ष्मण मेश्राम मु. खमारी पो. माटोरा ता. जि. भंडारा
२६३	शिवसजन गोमा मेश्राम मु. खमारी पो. माटोरा ता. जि. भंडारा
२६४	उमेश मिताराम चांदेकर मु. खमारी पो. माटोरा ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२६५	दामोधर मांगो मेश्राम मु.खमारी पो. माटोरा ता. जि. भंडारा
२६६	जयदेव सोमा देवगडे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२६७	मारोती गणपत देवगडे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि.भंडारा
२६८	मंगेश गणपत देवगडे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२६९	भाउराव सोमा देवगडे मु. मोदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२७०	माया विजय बोदरे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२७१	सुभाष जैराम देवगडे मु. मोदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२७२	विश्वास मधुकर कोथरमारे मु. तिडडी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
२७३	भोजराम निमराव मेश्राम मु. पो. मोहदुरा ता. जि. भंडारा
२७४	मधुकर गोविंदा बलथरे मु. पो. चांदोरी ता. जि. भंडारा
२७५	हिरामण मोडकु ठाकरे मु.पो. धारगाव ता. जि. भंडारा
२७६	मंजुळा मारोती बावणे मु. पो. धारगाव ता. जि. भंडारा
२७७	तानबा बुधा मांढरे मु. कोकनागड पो. धारगाव ता. जि. भंडारा
२७८	शिवदास देवराम देवगडे मु. मीदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२७९	मधु वकटु देवगडे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२८०	किशोराम श्रावण बोंदरे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२८१	रामभाउ बळिराम देवगडे मु. मौदी (पु.) पो. पहेला ता. जि. भंडारा
२८२	नंदलाल श्यामराव मेश्राम मु. आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८३	गणेश श्यामराव मेश्राम मु.आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८४	सुधाकर श्रीपत मेश्राम मु. आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८५	सुनिल सहादेव मेश्राम मु.आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि.भंडारा
२८६	कार्तिक सहादेव मेश्राम मु.आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८७	कांता यशवंत मेश्राम मु.आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८८	अशोक हरिचंद्र मेश्राम मु. आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२८९	मंगला गुणवंत मेश्राम मु. आजिमाबाद पो. सिल्ली ता. जि. भंडारा
२९०	सुरेश बळिराम मेश्राम मु.आजिमाबाद पो. सिल्ली ता.जि, भंडारा
२९१	धनराज सोनबा भुरे मु.आमगाव पो. दिघोरी ता. जि. भंडारा
२९२	अरविंद शामराव उके मु. आमगाव पो. दिघोरी ता. जि. भंडारा
२९३	विजय विश्वनाथ उके मु.आमगाव पो. दिघोरी ता. जि. भंडारा
२९४	अंबादास विश्वनाथ उके मु. आमगाव पो. दिघोरी ता. जि. भंडारा
२९५	गणेश महादेव चाचेरे मु.खमारी बु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
२९६	धनराज बाबुराव मेश्राम मु.खमारी बु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
२९७	अरुण रामलाल मेश्राम मु. खमारी बु. पो. माटोरा ता. जि. भंडारा
२९८	सचिन सुखराम नान्हे मु. चोवा पो, पहेला ता. जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२९९	सुलका ईस्तारी केवट मु. पचखेडी पो. दवडीपार बा. ता. जि. भंडारा
३००	रेखा जयदेव मेश्राम मु.गराडा बुज पो. मानेगाव बा. ता. जि. भंडारा
३०१	शालु मोहन मेश्राम मु. मेढा/गराडा बुज पो. मानेगाव बा. ता. जि. भंडारा
३०२	हेमलता प्रमोद मेश्राम मु. गराडा बुज पो. मानेगाव बा. ता. जि. भंडारा
३०३	प्रमोद देविदास हावरे मु.साहुली पो. पिपरी ता. जि. भंडारा
३०४	रामेश्वर माणिक मेश्राम मु. तिडडी पो. मानेगाव ता. जि. भंडारा
३०५	विजय लक्ष्मण बांगळे मु. गोलेवाडी पो. मिन्सी ता. जि. भंडारा
३०६	अनिल प्रल्हाद शेंडे मु. पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३०७	दिलवर नारायन सोनवाने मु. पो. उमरवाडा ता.तुमसर जि. भंडारा
३०८	अनवर फागु शेडे मु. पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३०९	सुनिल शिवचरण मेश्राम मु. पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३१०	शैलेश शिवचरण मेश्राम मु. पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३११	सुरेश दिवारु मारबदे मु. पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३१२	धर्मेद्र रामकृष्ण मेश्राम मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३१३	रामकृष्ण लक्ष्मण मेश्राम मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३१४	विचीत्र रामकृष्ण मेश्राम मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३१५	जानिकराम बारकु केवट मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३१६	बारकु होलु लाडे मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३१७	तुळसीराम बारकु लाडे मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३१८	मोहन नारायन बागडे मु.पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३१९	चेतन काशिराम शेंडे मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३२०	नारायन निळु बागडे मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२१	जिवन नारायन बागडे मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२२	सुगदेव आत्माराम केवट मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३२३	मिताराम हरिचंद केवट मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३२४	संजय भोजराज शेंडे मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२५	राधेश्याम सहसराम केवट मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२६	राजकुमार नारायन बागडे मु. पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२७	ताराचंद काशिराम शेंडे मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३२८	प्रेमलाल धनराज शेंडे मु.पो. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा
३२९	राजेश झोलु पंचीपात्रे मु. पो. आष्टी ता.तुमसर जि. भंडारा
३३०	राजकुमार युवराज भुरे मु. सुकळी नकुल पो. वपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३३१	आशिष शंकर उके मु. सुकळी नकुल पो. वपेरा ता.तुमसर जि. भंडारा
३३२	विरेंद्र बाबुराव शेंडे मु. सिंदपुरी पो. सिहोरा ता. तुमसर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
३३३	प्रकाश नत्थु मेश्राम मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता.तुमसर जि. भंडारा
३३४	इकेश रामविजय पंचीपात्रे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३३५	विनोद मिताराम बागडे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३३६	निकेश नत्थु मेश्राम मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३३७	सुशिला गोविंदा सातदेवे मु. महालगाव पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३३८	शैलेश गरिबा शेंडे मु. मच्छेरा पो. सिहोरा ता.तुमसर जि.भंडारा
३३९	रामप्रसाद भैय्यालाल मेश्राम मु. पो. आष्टि ता.तुमसर जि. भंडारा
३४०	भगतसींग पांडुरंग नान्हे मु. धनेगाव पो. मोहगाव (खदान) ता. तुमसर जि. भंडारा
३४१	फुलनबाई पांडुरंग नान्हे मु. धनेगाव पो. मोहगाव (खदान) ता.तुमसर जि. भंडारा
३४२	सुखराम नंटु नान्हे मु. धनेगाव पो. मोहगाव (खदान) ता. तुमसर जि. भंडारा
३४३	जायाबाई सुखदास नान्हे मु. धनेगाव पो. मोहगाव (खदान) ता. तुमसर जि. भंडारा
३४४	जिरण मारोती नान्हे मु. धनेगाव पो. मोहगाव (खदान) ता. तुमसर जि. भंडारा
३४५	अनिल तानु खेडकर मु. गोडीटोला पो. आलेसुर ता. तुमसर जि. भंडारा
३४६	राजु बुधा भुरे मु.सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३४७	दलपत बुधा मारबदे मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३४८	मधुकर दादु नागपुरे मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३४९	लल्लिंद्र बिसन नागपुरे मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता.तुमसर जि.भंडारा
३५०	मोला आळकु उके मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५१	भाग्यश्वर भोला उके मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५२	धर्मेंद्र बिसन नागपुरे मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५३	शामकरण धनराज चापाडाहाके मु. सुकळी (नकुल) पो.बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५४	राजकुमार धनराज डहाके मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता.तुमसर जि. भंडारा
३५५	मंगेश शामकरण चापाडाहाके मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५६	धनश्याम बकाराम सोनेवाने मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५७	परमानंद बकाराम सोनेवाने मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३५८	शोभा रामचरण पंचीपात्रे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३५९	मनेश मोतीराम सोनवाने मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३६०	शैलेश महादेव भुरे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३६१	मुनीराज भोलाराम पंचीपात्रे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता.तुमसर जि. भंडारा
३६२	राजेश ताराचंद भुरे मु. पाथरी पो. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा
३६३	चेतन गणेश मेहर मु.पो.आलेसुर ता.तुमसर जि. भंडारा
३६४	सोनाबाई सुखराम कोसरे मु. धनेगाव पो. मोहगाव खदान) ता. तुमसर जि. भंडारा
३६५	गोपालदास विठोबा मेश्राम मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३६६	मोरेश्वर भारत बोंदरे मु. पो. येरली ता.तुमसर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
३६७	महादेव हरिचंद्र बागडे मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३६८	गेंदलाल शिवराम केवट मु. पो. आष्टि ता. तुमसर जि. भंडारा
३६९	ताराचंद शिवचरण केवट मु. पो. आष्टि ता. तुमसर जि. भंडारा
३७०	देवानंद आत्माराम केवट मु. पो. आष्टि ता. तुमसर जि. भंडारा
३७१	झिंगर शिवराम केवट मु. पो. आष्टि ता. तुमसर जि. भंडारा
३७२	राजकुमार गेंदलाल केवट मु. पो. आष्टि ता. तुमसर जि. भंडारा
३७३	गणेश रामचरण मेश्राम मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७४	रामचरण लक्ष्मण मेश्राम मु.पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७५	प्रमोद भारत बोदरे मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७६	सत्यवान सदाशिव कुंभले मु.पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७७	धनश्याम सहादेव मेश्राम मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७८	ओमप्रकाश भदु मेश्राम मु. पो. येरली ता. तुमसर जि. भंडारा
३७९	नंदकुमार नारायण बागडे मु. बपेरा (आं) पो. सालई/खुर्द ता, तुमसर जि. भंडारा
३८०	विजय नारायण बागडे मु. बपेरा (आं. पो. सालई खुर्द ता. तुमसर जि. भंडारा
३८१	प्रदिप विठोबा सतिबावणे मु. डोंगरला पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३८२	संजय विठोबा सतिबावणे मु. डोंगरला पो. उमरवाडा ता. तुमसर जि. भंडारा
३८३	संजय महादेव बागडे मु. बपेरा (आं. पो. सालई खुर्द ता. तुमसर जि, भंडारा
३८४	मनेश अनंतरामजी बावणे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३८५	रविंद्र गणेश हातआग्रे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३८६	कार्तीक शामपुरी गंगादर्याव मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३८७	प्रकाश सुखदास शेंडे मु. दावेझरी/टोला पो. गोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३८८	गणेश नारायण हातआग्रे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३८९	विलास सुखदास शेंडे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३९०	कैलास सुखदास शेंडे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३९१	मच्छींद्र गणेश हातआग्रे मु. दावेझरी/टोला पो. मोहगाव ता. तुमसर जि. भंडारा
३९२	राजेश विनायक उके मु. सुकळी (नकुल) पो. बपेरा ता. तुमसर जि. भंडारा
३९३	आशिष योगेश्वर मेहर मु. पो. आलेसुर ता. तुमसर जि. भंडारा
३९४	राजकुमार मोडकु नरकंडे मु. पो. आलेसुर ता. तुमसर जि. भंडारा
३९५	राजुनाथ गोपीनाथ ननवटकर मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
३९६	गुरुनाथ सोमनाथ चव्हाण मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
३९७	अश्विण सुरेश केवट मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
३९८	मनोज नारायण मेश्राम मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
३९९	सुरेश नानाजी शेंडे मु. पो. कन्हाळगाव/सी.ता. मोहाडी जि. भंडारा
४००	गणेश यशवंत बागडे मु. पो. कन्हाळगाव/सी.ता. मोहाडी जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४०१	मनोहर सहादेव शेंडे मु. पो. कन्हाळगाव/सी.ता.मोहाडी जि. भंडारा
४०२	गोपाल प्रल्हाद मडामे मु. पो. मोहगाव देवी. ता. मोहाडी जि. भंडारा
४०३	नागेश्वर शालीकराम बोंदरे मु. पो. मोहगाव देवी, ता. मोहाडी जि. भंडारा
४०४	ओमप्रकाश सदु मोहनकर मु. पो. देवुळगाव. ता. मोहाडी जि. भंडारा
४०५	राकेश शामराव मोहनकर मु. पो. देवुळगाव. ता. मोहाडी जि. भंडारा
४०६	गजानन टिकाराम चांदेकर मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
४०७	मंगेश शालीक कोकाटे मु.पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
४०८	कौशल्याबाई कवडुनाथ बन्सोडे मु.पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
४०९	जिजाबाई बालुजी कामथे मु. पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
४१०	सचिन श्रृषी कांबळी मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४११	राजु शामराव मेश्राम मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१२	राजकुमार शामराव मेश्राम मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१३	सुधाकर भगवान आगरे मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१४	सुखराम रमेश कांबळे मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१५	भिका बळीराम आगरे मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१६	मालन केशवराव कांबळे मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१७	सुर्यभान पंढरी कांबळे मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१८	गोपाल परसराम मेश्राम मु. मेंढा (पु.) पो. गोसे (बु.) ता. पवनी जि. भंडारा
४१९	चांगो यादोराव सिधीमेश्राम मु. शिवनाळा पो. वलनी ता. पवनी जि. भंडारा
४२०	अंताराम श्रीराम कामडी मु. परसोडी पो. खापरी ता. पवनी जि. भंडारा
४२१	बारीकराव बकाराम नागपुरे मु. परसोडी पो. खापरी ता. पवनी जि. भंडारा
४२२	सुनिता गणेश दिघोरे मु. कन्हाळगाव पो. कन्हाळगाव ता. पवनी जि. भंडारा
४२३	सुनिता गणेश दिघोरे मु. कन्हाळगाव पो. कन्हाळगाव ता. पवनी जि. भंडारा
४२४	लता हेमंतजी मेनवाडे मु.रुयाळ पो. भेडाळा ता. पवनी जि. भंडारा
४२५	गणेश रमेश मारबते मु. पो. वाही ता. पवनी जि. भंडारा
४२६	सुधिर रामाजी मेश्राम मु. पो. आसगाव ता. पवनी जि. भंडारा
४२७	अशोक आत्माराम चाचेरे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४२८	संतोष विठोबा कामथे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४२९	विशाल तातोबा कामथे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४३०	भाष्कर धनराज कामथे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४३१	प्रकाश श्रावण कामथे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४३२	कामेश्वर बिसनजी मांढरे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४३३	ज्ञानेश्वर इस्तारी दिघोरे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
४३४	विहार हरिभाउ मांढरे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४३५	तातोवा श्रावण कामथे मु. बोरगाव पो. लाखोरी ता. लाखनी जि, भंडारा
४३६	सेवकराम सुखदेव मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता.लाखनी जि. भंडारा
४३७	सदानंद सुखदेव मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता. लाखनी जि, भंडारा
४३८	संजय देवराम मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता. लाखनी जि. भंडारा
४३९	ओमप्रकाश जयदेव मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता. लाखनी जि, भंडारा
४४०	जयदेव लक्ष्मण मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता. लाखनी जि. भंडारा
४४१	अज्ञान सुखदेव मेश्राम मु. चिखलाबोडी पो. रेंगेपार/कोठा ता. लाखनी जि, भंडारा
४४२	शेखर सखाराम दिघोरे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४३	प्रकाश तुकाराम कुंभले मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४४	नंदकीशोर श्रीराम मेश्राम मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४५	रामधन तुकाराम दिघोरे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४६	नरेश काशिराम बागडे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि, भंडारा
४४७	लक्ष्मण वनवास नान्हे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४८	शेषराव शंकर नान्हे मु.पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४४९	बाबुराव दयाराम दिघोरे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि भंडारा
४५०	एकनाथ सहादेव कुंभरे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
४५१	गिरीजा मोंगसु पोवनकर मु. रेगेपार/कोहली पो. पिंपळगाव/स. ता. लाखनी जि. भंडारा
४५२	मुकुंदा सयसराम कोसरे मु. चिचटोला पो. पिंपळगाव/स. ता. लाखनी जि. भंडारा
४५३	विकास धनराज मेश्राम मु. राजेगाव/मोर पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
४५४	प्रकाश बाबुराव गोंधळे मु. राजेगाव/मोर पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
४५५	दिनेश पप्पू मेश्राम मु. राजेगाव/मोर पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
४५६	आशिष काशिराम दिघोरे मु. सावरी पो. ता. लाखनी जि. भंडारा
४५७	पुरुषोत्तम कुकसु चाचेरे मु.सावरी पो. ता. लाखनी जि. भंडारा
४५८	सचिन राघोजी बांगळकर मु. सावरी पो.ता. लाखनी जि. भंडारा
४५९	सतिश दलपत मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि, भंडारा
४६०	प्रविण गोविंदा बावणे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि.भंडारा
४६१	दलपत दिवारु मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६२	गोविंदा मोतीराम सोनटक्के मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६३	शंकर बोटु दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६४	आनंदराव रघु दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६५	रामचंद्र बोदू दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६६	जयपाल शंकर विधोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि, भंडारा
४६७	गोपाल शकर दिधारे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४६८	रुपेक्ष गांविदा बावण मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४६९	मंगेश रामकृष्ण दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७०	स्नेहल भोजराज कोल्हे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७१	नरेश दामु दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता.लाखनी जि, भंडारा
४७२	सोमा ढुकरु मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७३	वामण रघुजी दिघोरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७४	रामलाल मंगरु मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७५	अशोक गणपत मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता.लाखनी जि. भंडारा
४७६	भाउलाल झिट्टु बावणे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७७	चंद्रकुमार मंगरु मांडरे मु. किन्ही पो. गडेगाव ता. लाखनी जि. भंडारा
४७८	राजाराम जाधव डोगरवार मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४७९	श्रावण संपत दिघारे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि.भंडारा
४८०	देवराम बकाराम कामथे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि, भंडारा
४८१	माधुरी मार्कड दिघोरे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८२	यादोराव नत्थु दिघोरे मु. पो. पोहरा ता.लाखनी जि.भंडारा
४८३	श्रीराम अर्जुण डोंगरवार मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८४	महादेव मारोती चाचेरे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८५	लेखिराम मारोती नागपुरे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८६	गोवर्धण दशरथ मांडरे मु. पो. पोहरा ता.लाखनी जि. भंडारा
४८७	रोशन अंकुश मांडरे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८८	विजय नत्थु दिघोरे मु. पो. पोहरा ता. लाखनी जि. भंडारा
४८९	ज्ञानेश्वर रामचंद्र बावणे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९०	ईशाक दामा शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९१	मंगेश ईशाक शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि, भंडारा
४९२	उमराव मोडकु शेडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि.भंडारा
४९३	गणेश उमराव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९४	गुरुदेव जयदेव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि, भंडारा
४९५	मनोहर महादेव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९६	वासुदेव सदाराम शेडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता.लाखनी जि. भंडारा
४९७	सुधाकर रामा सत्यमेश्राम मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९८	निर्मला शिवनाथ शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
४९९	सुधाकर लक्ष्मण वलथरे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि, भंडारा
५००	शेषराज मधुकर वलथरे मु.निलागोंदी पो. ऐकोडी ता.लाखनी जि. भंडारा
५०१	मधुकर सदाराम वलथरे मु.निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५०२	करमचंद जयदेव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५०३	जयदेव सदाराम शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५०४	मुखरु लक्ष्मण वलथरे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५०५	मनोज शामराव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता.लाखनी जि. भंडारा
५०६	दालचंद भोजराज शेंडे मु.निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५०७	लोकेश सुधाकर सत्यमेश्राम मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता.लाखनी जि. भंडारा
५०८	हेमराज बाजिराव शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५०९	किशोर तुकाराम शेडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५१०	महेश मधुकर चलथरे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५११	फागो दामा शेंडे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५१२	रामु रामकृष्ण मेश्राम मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५१३	पदमाकर बकाराम शेंडे मु.निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५१४	गौरा माधव वलथरे मु. निलागोंदी पो. ऐकोडी ता. लाखनी जि. भंडारा
५१५	उपेंद्र भाष्कर वकेकार मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५१६	देविदास सदाशिव चाचेरे मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि.भंडारा
५१७	सुरेश मुका कुंभले मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता.लाखांदूर जि. भंडारा
५१८	श्रीराम घोडु चाचेरे मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५१९	दुधराम राजीराम सोनवाने मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२०	केवळराम बाजीराव सोनवाने मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२१	देवाजी लहानु वाघघरे मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२२	फुलचंद दिवारु सोनवाने मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२३	राष्ट्रपाल रामकृष्ण वाघघरे मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२४	दिपचंद दिवारु सोनवाने मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२५	रुपचंद दिवारु सोनवाने मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२६	एकनाथ गणपत वकेकार मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२७	राहुल एकनाथ वकेकार मु. खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
५२८	बाळाजी राजाराम कामथे मु. घोडेझरी पो. बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
५२९	युवराज जिजाराम बाचणे मु. खैरी/घर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
५३०	अरुण सुकरु भानारकर मु. खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५३१	चंद्रशेखर यादोराव दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
५३२	नितेश मारोती वाघघरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
५३३	बंडु महागु नागपुरे मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा
५३४	हंसराज ताराचंद सोनटक्के मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा
५३५	परसराम अर्जुण मारबते मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा
५३६	लोकेश तुलाराम मारबते मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५३७	नवनाथ निलकंठ दिघोरे मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा
५३८	सुनिता भगवान दिघोरे मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदूर जि. भंडारा
५३९	गंगाधर रामचंद्र भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४०	कैलास गंगाधर भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४१	जगदिश गंगाधर भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४२	बाजीराव ईसरु भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४३	सुभाष गंगाधर भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४४	मनोहर तुळशीराम दिघोरे मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४५	नवनाथ राजकुमार भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४६	योगराज सुकरु वाघघरे मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४७	विलास राजिराम भानारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४८	श्रीकृष्ण हिरामन मेश्राम मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५४९	गंगाधर कारु मेश्राम मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५०	विनोद सदाराम मेश्राम मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५१	दिवाकर पांडुरंग भाणारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५२	निलेश घनश्याम वाघघरे मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५३	सुनिल ईस्तारी भाणारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५४	रणमिड ईस्तारी भाणारकर मु. पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
५५५	प्रमोद पुरुषोत्तम बावणे मु. मुर्झा पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५५६	मेघराज गोविंदा कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५५७	लालचंद किसन कांबळे मु. मुरगाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५५८	जगदिश रामदास कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५५९	लोकेश रामदास कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६०	संजय किसन सतिमेश्राम मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६१	केवळराम दुधराम बागडे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६२	नंदलाल किसन सतिमेश्राम मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६३	ग्यानीराम बुधाजी कोल्हे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६४	विनोद शालीकराम मेश्राम मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६५	तुलाराम जिवतु कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६६	राजु मधुकर देशमुख मु. पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६७	किशोर मधुकर देशमुख मु. पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६८	मधुकर गोविंदा देशमुख मु. पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
५६९	रवि धर्मा बोरकर मु. पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
५७०	बळिराम मळु कांबळे मु. चिकना पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५७१	रामु रामकृष्ण कांबळे मु. चिकना पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
५७२	आशिष भिवा कांबळे मु. चिकना पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
५७३	मोरेश्वर नत्थुजी नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
५७४	भोजराज शालीक नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
५७५	जगदिश मुखळण कोकाटे मु. पो. सरांडी/बुज ता. लाखांदूर जि. भंडारा
५७६	बाळकृष्ण जिवतु भोपे मु. पो. सरांडी/बुज ता. लाखांदूर जि. भंडारा
५७७	विजय मुखळण कोकाटे मु. पो. सरांडी/बुज ता. लाखांदूर जि. भंडारा
५७८	हरिदास नामदेव बावणे मु. ढोलसर पो. सरांडी/बुज ता. लाखांदूर जि. भंडारा
५७९	मंगर आको शेंडे मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८०	हरिचंद्र शिवराम सोनवाने मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८१	नवनाथ पंढरी शेडे मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८२	प्रकाश जनार्धन सोनवाने मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८३	आनंदराव रामचंद्र शेडे मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८४	चंद्रशेखर कचडु मेश्राम मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८५	संजय पांडुरंग दिघोरे मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८६	सुरेश कवळु मेश्राम मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८७	फागो जेतु शेडे मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८८	सित्तकुरा दामा मेश्राम मु. परसोडी/नाग पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५८९	अजय प्रभु बावनथडे मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९०	विनोद यशवंत कोसरे मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९१	अरविंद गोपाळा दिघोरे मु. चप्राळ पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९२	रतिराम आडकु शहारे मु. मेंढा/चप्राळ पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९३	देवाजी फागो कोसरे मु. चप्राळ पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९४	पांडुरंग वातु शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९५	संदिप रामकृष्ण शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९६	निर्मला रमेश शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९७	ईश्वर वातु शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९८	बाबुराव देवाजी शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५९९	देवराम काशिराम शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६००	ताराचंद संपत शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६०१	जगत दोडकु शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६०२	बाळकृष्ण देवाजी शहारे मु. आथली पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६०३	दयाराम दशरथ नान्हे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
६०४	बकटु महादेव नान्हे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६०५	लिला सोमा नान्हे मु.आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६०६	सुधाकर रामाजी नान्हे मु.आसोला पो. कुडेगाव ता.लाखांदुर जि. भंडारा
६०७	डोमा दशरथ नान्हे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६०८	योगेश्वर श्रावण सोनटक्के मु.आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
६०९	प्रभु मुखरण शहारे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६१०	हगरु रामाजी नान्हे मु.आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६११	संपत नत्थु नान्हे मु.आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६१२	वासुदेव नत्थु नान्हे मु.आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६१३	जगदिश राजीराम शहारे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन